

महाराष्ट्र अभियांत्रिकी (यांत्रिकी) सेवा परिक्षा २०२१  
मधील सहायक अभियंता श्रेणी-२ (यांत्रिकी) गट-ब  
(राजपत्रित) या पदावर प्रतिक्षायादीद्वारे शिफारसप्राप्त  
उमेदवारांना नामनिर्देशनाने तात्पुरती नियुक्ती  
देणेबाबत.

महाराष्ट्र शासन

जलसंपदा विभाग

शासन निर्णय क्रमांक: नियुक्ती-२०२४ / प्र.क्र.१०५(१)/आ(स.अ.श्रे.२)

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड,

३ रा मजला, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक: १२ जून, २०२५

- संदर्भ :**
- १) महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांचे पत्र क्र.३७४(२)/यांत्रिकी/२०२१/१९,  
दि.१९.०९.२०२४
  - २) सामान्य प्रशासन विभाग, अधिसूचना क्रमांक एसआरव्ही-२०२०/प्र.क्र.४९/कार्या-१२,  
दि.१४.०७.२०२१.
  - ३) सामान्य प्रशासन विभाग, अधिसूचना क्रमांक एसआरव्ही २०१६/प्र.क्र.२८१/बारा,  
दि.२१.०६.२०२१
  - ४) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक परिवी २७१५/प्र.क्र.३०२/कार्या-८,  
दि.२२.०६.२०२१

**प्रस्तावना:-**

महाराष्ट्र अभियांत्रिकी (यांत्रिकी) सेवा मुख्य परीक्षा २०२१ मधील सहायक अभियंता श्रेणी-२ (यांत्रिकी) गट-ब (राजपत्रित) या पदांवरील नियुक्तीसाठी सरळसेवा भरतीद्वारे घेण्यात आलेल्या एकत्रित स्पर्धात्मक परिक्षेच्या निकालावर आधारित महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांच्या क्रमांक:३७४(२)/यांत्रिकी/२०२१/१९, दिनांक १९.०९.२०२४ च्या पत्रान्वये “सहायक अभियंता श्रेणी-२ (यांत्रिकी)” पदावर नियुक्तीसाठी प्रतिक्षायादीद्वारे ८ उमेदवारांची शिफारस प्राप्त झाली आहे. शिफारस प्राप्त उमेदवारांपैकी "परिशिष्ट-अ" मधील नियुक्तीसाठी पात्र ८ उमेदवारांना “सहायक अभियंता श्रेणी-२ (यांत्रिकी), गट-ब राजपत्रित” या पदावर दोन वर्षांच्या परीक्षाधीन कालावधीसाठी तात्पुरती नियुक्ती करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय:-**

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र अभियांत्रिकी (यांत्रिकी) सेवा मुख्य परीक्षा २०२१ अन्वये सहायक अभियंता श्रेणी-२ (यांत्रिकी) गट-ब (राजपत्रित) या पदाकरिता प्रतिक्षायादीद्वारे शिफारस केलेल्या "परिशिष्ट-अ" मधील नियुक्तीसाठी पात्र ८ उमेदवारांना “सहायक अभियंता श्रेणी-२ (यांत्रिकी), गट-ब राजपत्रित” या पदावर सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तर एस-१६ (रुपये ४४९००-१४२४००) मध्ये जलसंपदा विभागात ते ज्या दिवशी रुजू होतील त्या दिनांकापासून त्यांच्या नावासमोर

दर्शविलेल्या प्रवर्गामध्ये दोन वर्षांच्या परिवीक्षाधीन कालावधीसाठी विहित अटी व शर्तीच्या अधीन राहून तात्पुरती नियुक्ती करण्यात येत आहे.

२. परिशिष्ट - अ येथील उमेदवारांना महाराष्ट्र शासकीय गट-अ व गट-ब ( राजपत्रित व अराजपत्रित ) पदांवर सरळसेवेने व पदोन्नतीने नियुक्तीसाठी महसुल विभाग वाटप नियम, २०२१ लागू राहिल.

३. महाराष्ट्र अभियांत्रिकी (यांत्रिकी), सेवा गट-ब (राजपत्रित) मधील उमेदवारांची तात्पुरती नियुक्ती ही दोन वर्षांच्या परिवीक्षा कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण करण्याच्या व खालील विहित अटी / शर्तीच्या अधीन असेल :-

(१) सदर उमेदवारांची महाराष्ट्र अभियांत्रिकी (यांत्रिकी), सेवा गट-ब (राजपत्रित) जलसंपदा विभागातील पदस्थापना ही अंतिम असून त्यात बदल होणार नाही.

(२) परिशिष्ट-अ मधील परिवीक्षाधीन उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या सविस्तर पदस्थापनेच्या ठिकाणी आदेशाच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत तात्काळ रुजू व्हावे. सदर विहित कालावधीत उमेदवार रुजू झाला/झाली नाही तर तो/ती नोकरीची संधी गमावेल व त्याच्या नियुक्ती करिता विचार करण्यात येणार नाही. ते वरील पदावरील नियुक्ती स्विकारण्यास इच्छुक नाहीत, असे गृहित धरण्यात येईल व त्यांचे नियुक्तीचे आदेश आपोआप रद्द होतील. सदर उमेदवारांचा नियुक्तीकरीता कोणत्याही परिस्थितीत विचार करण्यात येणार नाही. यासाठी उमेदवारांकडून देण्यात येणाऱ्या कोणत्याही कारणांचा/विनंतीचा विचार केला जाणार नाही.

(३) मुदतवाढीसंदर्भात सामान्य प्रशासन विभाग, शासन अधिसूचना क्रमांक : एसआरव्ही २०१६/प्र.क्र.२८१/१२, दिनांक २१.०६.२०२१ मधील तरतूदीनुसार कार्यवाही करण्यात येईल.

(४) संदर्भ क्र.३ येथील शासन अधिसूचने अन्वये विनियमित केलेल्या महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली, २०२१ मधील तरतूदीनुसार सदरहू उमेदवारांची सहायक अभियंता श्रेणी-२ (यांत्रिकी), गट-ब (राजपत्रित) या संवर्गातील ज्येष्ठता निश्चित करण्यात येईल.

(५) आवश्यकता भासल्यास परिशिष्ट-अ मधील उमेदवारांना भारताच्या संरक्षण सेवेतील पदावर किंवा भारताच्या संरक्षणाशी निगडित असलेल्या कुठल्याही पदावर देशात किंवा परदेशात प्रशिक्षणाचा कालावधी धरून ४ वर्षांपेक्षा कमी नसणाऱ्या कालावधीसाठी भारत सरकार ठरविल त्या शर्तीवर सेवा करावी लागेल.

परंतु

(अ) त्यांच्या नियुक्तीनंतर १० वर्षांचा कालावधी संपल्यानंतर त्यांना अशी सेवा करावी लागणार नाही किंवा,

(ब) सर्वसाधारणपणे त्यांच्या वयाची ४० वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना अशी सेवा करावी लागणार नाही.

(६) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.परिवी २७१५/प्र.क्र.३०२/कार्या.८, दिनांक २२.०६.२०२१ मधील तरतूदीनुसार परिशिष्ट-अ मधील उमेदवारांना परिवीक्षा कालावधीमध्ये कोणतीही वेतनवाढ अनुज्ञेय असणार नाही.

(७) परिशिष्ट -अ येथील उमेदवारांपैकी ज्यांनी मराठी व हिंदी परिक्षा अगोदरच उत्तीर्ण केली नसेल किंवा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळाली नसेल तर मराठी व हिंदी भाषा परीक्षा यासंबंधी केलेल्या नियमानुसार त्यांना भाषा परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहिल.

(८) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या सर्व मागासवर्गीय उमेदवारांचे जातीचे दावे नियुक्तीपूर्वी संचालक, समाजकल्याण संचालनालय, पुणे यांचेकडून तर अनुसूचित जमातीच्या उमेदवारांचे दावे आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांचेकडून तपासून घेण्याबाबत कळविले आहे. त्यानुसार मागास प्रवर्गाच्या आरक्षित पदावर शिफारस झालेल्या तसेच आरक्षित प्रवर्गातील असूनदेखील आयोगाने ज्यांची खुला प्रवर्गातून शिफारस केलेली आहे अशा नियुक्ती दिलेल्या मागासवर्गीय उमेदवारांनी जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्रे शासनास सादर केलेली आहेत. सदर उमेदवारांचे जातीचे दावे संचालक, समाजकल्याण संचालनालय, पुणे यांचेकडे तर अनुसूचित जमातीच्या उमेदवारांचे दावे आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांचेकडे तपासणीकरिता पाठविण्यात आले होते. त्यानुसार ज्या मागासवर्गीय उमेदवारांच्या जात वैधता प्रमाणपत्राच्या सत्यतेबाबतचा तपासणी अहवाल संबंधित समितीकडून शासनास प्राप्त झालेले आहेत.

(९) परिशिष्ट अ येथील उमेदवारांची संबंधित वैद्यकीय मंडळाकडून तपासणी झाली असून वैद्यकीय प्रमाणपत्र प्राप्त झाली आहेत.

(१०) परिशिष्ट-अ मधील शिफारस प्राप्त उमेदवारांचे चारित्र्य पडताळणी अहवाल संबंधित पोलिस आयुक्त/अधीक्षक कार्यालयाकडून प्राप्त झाले आहेत.

(११) इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास कल्याण विभागाच्या शासन निर्णय क्रमांक: सीबीसी-२०२०/प्र.क्र.१८/मावक, दि.३१/०१/२०२० नुसार खुल्या प्रवर्गातील महिला, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील व्यक्ती आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या प्रवर्गातील प्रगत व उन्नत गटात समाविष्ट नसलेल्या व्यक्तींना सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेल्या NCL/ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्राच्या वैधता पडताळणीसाठी राज्यातील प्रादेशिक महसूली विभाग स्तरावर "विभागीय आयुक्त" यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीकडून NCL/ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्राची (उत्पन्नाच्या दाखल्याची) तपासणीअंती वैध ठरण्याच्या अटीच्या अधीन राहून तात्पुरती नियुक्ती देण्यात येत आहे.

(१२) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. प्रशिक्षण २०००/प्र.क्र.६१/२००१/३९, दिनांक ०७/०८/२००१ अन्वये शासन सेवेतील नियुक्तीकरिता संगणक हाताळणी/वापराबाबतचे ज्ञान एक आवश्यक अर्हता म्हणून निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. प्रशिक्षण २०००/प्र.क्र.६१/२००१/३९, दिनांक १९/०३/२००३ अन्वये आवश्यक प्रमाणपत्र नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून दोन वर्षांच्या आत उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. जर त्यांनी विहित मुदतीत प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले नाही तर उक्त कालावधी संपताच त्यांची सदर पदावरील सेवा कोणतीही पूर्वसूचना न देता समाप्त करण्यात येतील. तसेच, ज्यांना या बाबतीत सूट अनुज्ञेय आहे त्यांची प्रकरणे प्रचलीत शासन निर्णयानुसार संबंधित कार्यालय प्रमुखांनी तपासावीत.

(१३) परिशिष्ट-अ मधील उमेदवारांपैकी खेळाडू प्रवर्गातून शिफारस केलेल्या उमेदवारांचा (गुणवत्ता क्र.८४) क्रीडा प्रमाणपत्र पुनर्पडताळणी "वैध" अहवाल आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे कार्यालयाकडून प्राप्त झाला आहे.

(१३) वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक : अनियो १००५/१२६/सेवा-४, दिनांक ३१.१०.२००५ मधील तरतूदीनुसार परिशिष्ट-अ मधील उमेदवारांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू ठरेल.

(१४) परिशिष्ट-अ मधील उमेदवारांना शासन सेवेत रुजू झाल्यानंतर सेवेचा राजीनामा द्यावयाचा असल्यास, त्यांना शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एसआरव्ही १०९२/१०३३/प्र.क्र.३३/९२/८, दिनांक ०२/१२/१९९७ मधील तरतूदीनुसार शासनाला किमान १ (एक) महिन्याची आगाऊ लेखी सूचना किंवा एक महिन्याचे वेतन देणे आवश्यक राहिल. यासंदर्भातील राजीनामा स्विकारण्याचे अधिकार केवळ नियुक्ती प्राधिकारी (शासन) यांना असतील. क्षेत्रिय कार्यालयांनी परस्पर प्रशिक्षणार्थ्यांचा राजीनामा स्विकृत करू नये किंवा मंजूर करू नये. तथापि, राजीनामा दिल्यानंतर पुन्हा राजीनामा मागे घ्यावयाचा असल्यास, त्यांना वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक : अनियो २०१९/प्र.क्र.४७०/सेवा-४, दिनांक ०९.०५.२०२२ मधील तरतूदी लागू राहतील.

मात्र, गैरवर्तणूक, सेवानियमांचा भंग इत्यादी कारणांसाठी एखाद्या उमेदवाराची सेवा समाप्त करण्यासाठी सूचना देण्याचे बंधन शासनावर राहणार नाही.

(१५) महाराष्ट्र राज्य प्रशिक्षण धोरणासंबंधी, सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय क्रमांक : टीआरएन-०९/प्र.क्र.३९/०९/१२-अ, दिनांक २३.०९.२०११ मधील परिच्छेद सहा येथील तरतूदीनुसार प्रशिक्षण सुरु होण्यापूर्वी प्रशिक्षणार्थीने सक्षम प्राधिकाऱ्यास बंधपत्र लिहून द्यावे लागेल. जर एखादा प्रशिक्षणार्थी बंधपत्रात नमूद केलेल्या कालावधीत नोकरी सोडत असेल तर बंधपत्रात नमूद केलेली रक्कम प्रशिक्षणार्थीकडून वसूल करून संबंधित प्राधिकाऱ्याला प्रथम शासनाकडे जमा करावी लागेल. याबाबतचे दर शासन निश्चित करेल. त्यानुसार प्रत्येक उमेदवाराला रुजू झाल्यानंतर संबंधित कार्यालयाकडे विहित नमुन्यातील बंधपत्र भरून सादर करणे बंधनकारक राहिल व त्याची प्रत शासनास सादर करावी.

(१६) परिशिष्ट अ येथील उमेदवारांना जलसंपदा विभाग शासन परिपत्रक क्र. संकीर्ण - २०१५/प्र.क्र.१३०/१५/यांत्रिकी, दि.०३ मार्च, २०१६ अन्वये विहित प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक राहिल.

(१७) प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थीकडून प्रबोधिनीच्या प्रशिक्षणाबाबतच्या नियमांचे व शिस्तीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. त्यांच्याकडून नियमभंग झाल्यास प्रबोधिनीकडून त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल व तसा अहवाल शासनास विनाविलंब पाठविण्यात यावा.

(१८) परिशिष्ट- अ येथील उमेदवारांना सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.परिवी २७१५/प्र.क्र.३०२/कार्या.८, दिनांक २२.०६.२०२१ नुसार नवीन परिवीक्षा धोरण लागू राहिल. "सदरहू सहायक अभियंता श्रेणी-२ (यांत्रिकी), गट-ब यांना दोन वर्षांचा परिवीक्षाधीन कालावधी लागू राहिल. सदर कालावधीत

परिवीक्षा धोरणानुसार शासकीय कामकाज करण्यास सक्षम नसल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित उमेदवाराची शासकीय सेवा कोणतीही पूर्वसूचना न देता समाप्त करण्यात येईल."

(१९) परिशिष्ट-अ मधील उमेदवारांना सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक : परिवि २७१५/प्र.क्र.३०२/८, दिनांक २२.०६.२०२१ मध्ये नमूद केल्यानुसार परिवीक्षाधीन कालावधीत रजेच्या तरतूदी लागू होतील.

(२०) परिशिष्ट-अ येथील उमेदवारांपैकी पूर्वी शासकीय सेवेत असणाऱ्या उमेदवारांची सरळसेवेने शासनाच्या दुसऱ्या पदावर परिवीक्षाधीन उमेदवार म्हणून नियुक्ती झाली असल्यास अशा उमेदवारांची सहायक अभियंता श्रेणी-२ (यांत्रिकी), गट-ब (राजपत्रित) या पदावरील वेतननिश्चिती ही शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक : वेतन १२८९/प्र.क्र.२/९०/सेवा-३, दिनांक २३.०३.१९९४ मधील तरतूदीनुसार करण्यात यावी.

तर परिशिष्ट -अ मधील उमेदवारांपैकी पूर्वी शासकीय सेवेत नसणाऱ्या उमेदवारांची सरळसेवेने शासनाच्या परिवीक्षाधीन उमेदवार म्हणून नियुक्ती झाली असल्यास अशा उमेदवारांची सहायक अभियंता श्रेणी-२ (यांत्रिकी), गट-ब (राजपत्रित) या पदावरील वेतननिश्चिती ही महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील तरतूदीनुसार करण्यात यावी.

(२१) परिशिष्ट-अ मधील उमेदवार सध्या केंद्र/राज्य शासनाच्या सेवेत अथवा निमशासकीय सेवेत कार्यरत असतील तर संबंधित नियंत्रक अधिकाऱ्यांनी त्यांना नेमणूकीच्या ठिकाणी हजर होण्याच्या दृष्टीने सदर सेवेतून कार्यमुक्त झाल्याचे अथवा तसे लेखी पत्र सादर केल्याशिवाय त्यांना रुजू करून घेता येणार नाही. तसेच सदर उमेदवारांची नियुक्ती ही त्यांचे केंद्र/राज्य शासनाच्या सेवेत अथवा निमशासकीय सेवेतील ना-चौकशी प्रमाणपत्र त्यांच्या संबंधित कार्यालयाकडून प्राप्त होण्याच्या अधीन राहील. (गुणवत्ता क्र: ८१,८४).

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०६१२१७५८४८००२७ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,

(दिलीप पां. पाटील)  
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

सोबत : परिशिष्ट-अ

प्रति,

परिशिष्ट अ मधील उमेदवार यांना ई-मेल संदेशाद्वारे

प्रत :-

१. अ.मु.स. (जलसंपदा), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

२. मा. मंत्री, जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ) यांचे खाजगी सचिव.
३. मा. मंत्री, जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) यांचे खाजगी सचिव.
४. सचिव (लाक्षेवि), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
५. सचिव (प्रकल्प समन्वय), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
६. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग (पत्राने)
७. महासंचालक, संकल्पन, प्रशिक्षण व संशोधन, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था, नाशिक.
८. मुख्य अभियंता (यांत्रिकी), जलसंपदा विभाग, नाशिक.
९. महालेखापाल-१/२, लेखा व अनुज्ञेयता, महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर.
१०. महालेखापाल-१/२, लेखा परीक्षा, महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर.
११. संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
१२. उप सचिव (सेवा)/(प्रशासन), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
१३. कक्ष अधिकारी, कार्यासन (आ(संनि)/आ(वर्ग-२)/गोपनीय/नोंदणी शाखा, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
१४. संग्रहार्थ/कार्यासन आ(स.अ. श्रे-२)

जलसंपदा विभाग, शासन निर्णय क्रमांक : नियुक्ती २०२४/प्र.क्र. १०५(१)/आ (स.अ.श्रे.२), दिनांक १२ जून, २०२५ सोबतचे  
"परिशिष्ट -अ"

सहायक अभियंता श्रेणी-२ (यांत्रिकी) गट ब (राजपत्रित) पदावर नियुक्तीने पदस्थापना

अ. क्र.	मलोआ गुणवत्ता क्रमांक	उमेदवाराचे नांव	उमेदवाराचा मुळ प्रवर्ग	म.लो.आ. शिफारस प्रवर्ग	पसंती दिलेला महसूल विभाग	अंतिम महसूल विभाग वाटप	सविस्तर पदस्थापना
१	२	३	४	५	६	७	८
१	७७/२०२१	श्रीमती प्रणिता विश्वास पवार	खुला	खुला	पुणे	पुणे	मुख्य अभियंता (यांत्रिकी), जलसंपदा विभाग, नाशिक अंतर्गत पुणे महसूल विभागातील अधीक्षक अभियंता, यांत्रिकी मंडळ कोल्हापूर अंतर्गत कार्यकारी अभियंता, मुख्य द्वार उभारणी विभागीय पथक क्र.३ पेठ वसाहत, इस्लामपूर अंतर्गत उपअभियंता, यांत्रिकी उपपथक क्र.३ वारणाली, सांगली
२	७८/२०२१	श्री. रोहन अरविंद कदम	खुला	खुला	पुणे	पुणे	मुख्य अभियंता (यांत्रिकी), जलसंपदा विभाग, नाशिक अंतर्गत पुणे महसूल विभागातील अधीक्षक अभियंता, यांत्रिकी मंडळ पुणे अंतर्गत कार्यकारी अभियंता, यांत्रिकी विभाग, सोलापूर अंतर्गत उपअभियंता, सीना माढा उपसा सिंचन (यां) उपविभाग भिमानगर
३	७९/२०२१	श्री. श्रीयश भिमराव पाटील	खुला	खुला	नाशिक	नाशिक	मुख्य अभियंता (यांत्रिकी), जलसंपदा विभाग, नाशिक अंतर्गत नाशिक महसूल विभागातील अधीक्षक अभियंता, यांत्रिकी मंडळ, नाशिक
४	८०/२०२१	श्री. गौरव सुभाष हावरे	इमाव	इमाव	अमरावती	अमरावती	मुख्य अभियंता (यांत्रिकी), जलसंपदा विभाग, नाशिक अंतर्गत अमरावती महसूल विभागातील अधीक्षक अभियंता, यांत्रिकी मंडळ नागपूर अंतर्गत कार्यकारी अभियंता, यांत्रिकी विभाग, अमरावती अंतर्गत उपअभियंता, यांत्रिकी उपविभाग क्र.४ अमरावती
५	८१/२०२१	श्री. निरंजनसिंग रसिकसिंग परदेशी	इमाव	इमाव	नाशिक	नागपूर	मुख्य अभियंता (यांत्रिकी), जलसंपदा विभाग, नाशिक अंतर्गत नागपूर महसूल विभागातील अधीक्षक अभियंता, यांत्रिकी मंडळ नागपूर अंतर्गत कार्यकारी अभियंता, उपसा सिंचन यांत्रिकी विभाग क्र.१ भंडारा अंतर्गत उपअभियंता, उपसा सिंचन यांत्रिकी उपविभाग क्र.२ गोंदिया
६	८२/२०२१	श्रीमती अलफिशा मुजीब मनियार	आदुघ महिला	खुला महिला	छत्रपती संभाजीनगर	छत्रपती संभाजीनगर	मुख्य अभियंता (यांत्रिकी), जलसंपदा विभाग, नाशिक अंतर्गत छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील अधीक्षक अभियंता, यांत्रिकी मंडळ नाशिक अंतर्गत कार्यकारी अभियंता, निरीक्षण पथक, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत उपअभियंता, निरीक्षण पथक, धाराशिव

अ. क्र.	मलोआ गुणवत्ता क्रमांक	उमेदवाराचे नांव	उमेदवाराचा मुळ प्रवर्ग	म.लो.आ. शिफारस प्रवर्ग	पसंती दिलेला महसूल विभाग	अंतिम महसूल विभाग वाटप	सविस्तर पदस्थापना
७	८३/२०२१	श्रीमती शितल अशोक कोकाटे	इमाव महिला	इमाव महिला	छत्रपती संभाजीनगर	छत्रपती संभाजीनगर	मुख्य अभियंता (यांत्रिकी), जलसंपदा विभाग, नाशिक अंतर्गत छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील अधीक्षक अभियंता, यांत्रिकी मंडळ नांदेड अंतर्गत कार्यकारी अभियंता, यांत्रिकी विभाग, धाराशिव
८	८४/२०२१	श्री. नितिन राजेंद्र देशमुख	आदुघ खेळाडू	खुला खेळाडू	पुणे	कोकण-२	मुख्य अभियंता (यांत्रिकी), जलसंपदा विभाग, नाशिक अंतर्गत कोकण-२ महसूल विभागातील अधीक्षक अभियंता, यांत्रिकी मंडळ पुणे अंतर्गत कार्यकारी अभियंता, उच्चालक संकल्पचित्र व निर्मिती विभाग, दापोडी पुणे १ अंतर्गत उपअभियंता, यांत्रिकी उपविभाग क्र.१ कोलाड, जि. रायगड

(दिलीप पां. पाटील)  
अवर सचिव, महाराष्ट्र शासन